

“पॅट”ची अनुभवसिध्द प्रभावी आयुर्वेदिक औषधे

अॅमीपॅट टॅब्लेट्स :-

आव,आमांश,संग्रहणी,प्रवाहिका,चिकट संडास,
पोटफुगी, पोटदुखी इ.वर

अल्सीपॅट टॅब्लेट्स :-

आम्लपित्त(अॅसिडिटी),गॅसेस,छातीखाली जठराशी जळजळणे,
सतत बारीक डोके दुखणे इ.वर

नव्होपॅट सिरप :-

बुद्धिमत्ता,स्मरणशक्ती,निर्णयक्षमता व मानसिक सहनशीलता
यांचा दर्जा उंचाविण्याकरिता एक उत्तम बुध्दिवर्धक.

डबलमिल्स लिक्विड :-

अल्कोहोलविरहीत,गुंगी न आणणारे,आगळ्या-वेगळ्या चवीचे
दिपक-पाचक टॉनिक.

फेमिपॅट सिरप :-

महिलांकरिता परिपूर्ण टॉनिक, मासिक पाळीतील सामान्य तक्रारींवर
विशेष उपयुक्त.

ल्युकोपॅट टॅब्लेट्स :-

महिलांमधील मासिक पाळीतील सामान्य तक्रारींमुळे होणाऱ्या
अॅनिमिया (प्रमेह) मध्ये विशेष गुणकारी.

कॅम्पाईल टॅब्लेट्स :-

मूळव्याध (बवासीर, पाईल्स), तोंड येणे (मुँहमे छाले),
डोळ्यांची आग व लालपणा, हातापायांची आग,
व सर्व प्रकारच्या उष्णतेच्या तक्रारींवर अत्यंत प्रभावी औषध.

लिक्विडस्लिन सिरप :-

एक उत्तम परिपूर्ण दिपक-पाचक-सारक टॉनिक,कावीळ,
तसेच लिह्वर व स्लिनला येणारी सूज यामध्ये विशेष लाभदायक,
लहान मुले,महिला व वयोवृध्द रुग्णांना विशेष पसंत.

लिक्विडस्लिन टॅब्लेट्स :-

आयुर्वेदांतील विशेषमान्य आरोग्यवर्धिनी व जगन्मान्य कोरफड युक्त पाठामुळे सर्व
प्रकारच्या काविळींवर, यकृत व प्लीहा यांना येणारी सूज यामध्ये उपयुक्त,
नियमित व सतत /अपरंपार मद्यपान करणाऱ्यांना वरदान (विशेष उपयुक्त)

पॅट कफ सिरप :-

प्रदूषणामुळे व हवामानांतील बदलामुळे होणाऱ्या सामान्य सर्दी-खोकल्यावर
लाखौं रुग्णांनी प्रशंसिलेले आयुर्वेदिक, अल्कोहोलविरहीत,
गुंगी न आणणारे उत्कृष्ट चवीचे अनुभवसिध्द कफ सिरप.

इ.स. १९७९ पासून आयुर्वेदाच्या सेवेत!



पॅट फार्मास्युटिकल्स

यशोमंगल, जुन्या पोस्टाजवळ, डॉ.पटवर्धन रोड,

पनवेल (जि.रायगड)४१०२०६.

फोन :- 022 - 27456039

E-mail:- pat_pharma@yahoo.com



अल्सीपॅट

टॅब्लेट्स

गॅसेस



आम्लपित्त व गॅसेस वरील
अत्यंत प्रभावी व
सुरक्षित आयुर्वेदिक औषध



आपणांस माहित आहे का?
“आम्लपित्त”
हा २१ व्या शतकातील
माणसांचा घुषा शत्रू आहे.
त्याकडे दुर्लक्ष करू नका.



जळजळ

निरंतर निरामय आरोग्याचा महामंत्र :-

संतुलन व संवर्धन करा

रोगप्रतिकारशक्ती, सौंदर्य, बुद्धी, मनसंतुलन व शक्ती ।

“पॅट”ची औषधे देतील निरंतर निरामय आरोग्याची प्राप्ती ।।

(आम्लपित्त हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीवर पडणाऱ्या मानसिक ताण,अतिश्रम व जीवनांत यशस्वी होण्यासाठी चाललेल्या जीवधेण्या स्पर्धेचे फलित आहे. म्हटले आहे ना कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है! पण हे खोना (आम्लपित्त)जर सतत दुर्लक्षित झाले तर, ही समस्या (खोना) महाविक्रम स्वरुप धारण करते. असे होण्यापूर्वीच हे माहितीपत्रक जरूर वाचा.)

आम्लपित्त कोणाला होते ?

- अ) (अति) खाणाऱ्यांना तर होतेच, पण न खाणाऱ्यांना पण होते.
- ब) काम करणाऱ्यांना तर होतेच, पण काम न करणाऱ्यांनासुध्दा होते.
- क) चिंता करणाऱ्यांना तर होतेच, पण चिंता वाढविणाऱ्यांना देखील होते.
- ड) फिरणाऱ्यांना तर होतेच, पण न फिरणाऱ्यांना (घर-ऑफिसात) बसून राहणाऱ्यांनासुध्दा होते.

आम्लपित्त कां होते ?

- १) असंतुलित व अनियमित आहार (Irregular Food)
- २) दिवसेंदिवस जवळजवळ प्रत्येकावर वाढत जाणारा मानसिक ताण (Mental Tension)
- ३) रोजी रोटीकरीता करावे लागणारे शारिरिक अतिश्रम,दगदग,धावपळ (Physical Exertion)
- ४) प्रदूषित हवा,पाणी व अन्न (Polluted Air ,Water & Food)
- ५) अॅलोपॅथिक औषधांचे दुष्परिणाम (Side Effects of Allopathic Drugs).

थोडवयांत,

- १) बौद्धिक काम करणारे व्यावसायिक / विद्यार्थी २) अतिश्रम करणाऱ्या व्यक्ति (विशेषतःगृहिणी)
- ३) व्यवसायानिमित्त वा कारणानिमित्त फिरणारे प्रवासी ४) अति-तिखट, मसालेदार गरम पदार्थ खाणाऱ्यांना तर हमखास होतेच.
- ५) अतिउपवासामुळे सुध्दा आम्लपित्त होते. ६) चहा-कॉफी-दारू(मद्यपान)-तंबाखू-विडी-सिगारेट यांचे सतत व अतिसेवन.
- ७) अपरिहार्यपणे घ्यावी लागणारी अॅलोपॅथिक औषधे (विशेषतः अॅण्टिबायोटिक्स,अॅण्टि टी.बी.,कॅन्सर ड्रग,व इतर अनेक औषधे).
- ८) संकुचित किंवा स्वतःभावती भिती बांधून घेण्याचा किंवा दुसऱ्यांचा उत्कर्ष सहन न होण्याचा स्वभाव असणाऱ्यांनादेखील आम्लपित्ताचा त्रास होतो.

आम्लपित्ताची लक्षणे कोणती ?

- १) सतत व बारीक डोके दुखणे. २) चवकर आल्यासारखी वाटणे किंवा गरगरणे.
- ३) अतीव आम्लपित्ताने नजर भिरभिरणे किंवा मन एकाग्र न होणे. ४) छातीच्या खाली (जठरांत) जळजळणे.
- ५) गॅसेस असणे-कोरड्या ठेकरा येणे. ६) सततच्या आम्लपित्तामुळे आंतडयाला सूक्ष्म आर्तजखमा होतात,त्यांना अल्सर असे म्हणतात. अल्सर ही आम्लपित्ताची दुसरी पायरी आहे.सतत दुर्लक्षित आम्लपित्तामुळे अल्सर होतो.
- ७) अल्सरकडे दुर्लक्ष केले तर तीव्र पोटदुखी (सहन न होणारी) होते. व त्याहून शेवटचा टप्पा म्हणजे हे अल्सर (आतडयांतील जखम-फोड) आंतल्याआंत फुटून सेप्टिक होण्याचा धोका असतो.
- ८) सततच्या आम्लपित्तामुळे पित्ताशयांत व पचनमार्गांत पित्ताचे खडे होतात व पुढे पित्तस्त्रवणांत व पचनमार्गांत अडथळे आणतात. पित्तखडे मोठे झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.म्हणूनच आम्लपित्त दुर्लक्षित न करणे हे आरोग्याच्या दृष्टिने फायदेशीर आहे.

आम्लपित्तावर आयुर्वेदिक योजना:-

- आयुर्वेदांत आम्लपित्ताची योजना ४ स्तरावर करतात.
- १) आम्लपित्ताचे निष्क्रियीकरण करणे.
 - २) जास्त व शिल्लक राहिलेल्या आम्लपित्ताचे विरेचन करणे(संडासाद्वारे-मलांतून आम्लपित्त बाहेर फेकणे.)
 - ३) पुन्हा जास्त प्रमाणांत पित्तरसाचे स्त्रवण होऊ न देणे.
 - ४) त्याचबरोबर अल्सर व पित्तखडे असल्यास त्यांची स्वतंत्र योजना करणे.

आम्लपित्तावर अल्सीपॅट टॅब्लेट्स :-

प्रमुख घटक :-शंख भस्म,शौवितक भस्म, कपर्दिक भस्म, प्रवाळ भस्म,गुळवेल सत्त्व, शुध्द गैरिक, माका,सुंठ.

आम्लपित्तावर अल्सीपॅट टॅब्लेट्स कशा काम करतात ?

- १) आम्लपित्ताचे निराकरण करतात. २) गॅसेस कमी करतात. ३) पुन्हा जास्त प्रमाणांत पित्त होऊ नये अशी खबरदारी घेतात.
- ४) अल्सरमध्ये, सूक्ष्म आर्तजखमांवर कॅल्शियमचा थर बसल्यामुळे त्या जखमा लवकर बऱ्या होतात व चिडळत नाहीत.
- ५) आम्लपित्तांत होणारी उष्णता, गरगरणे,जळजळ हे त्वरीत कमी करतात.
- ६) अल्सीपॅट टॅब्लेट्स मधील माका(भुंगराज)घन हा पित्ताशयांत होणारे पित्तखडे बारीक करतात व संडासाद्वारे मलाबरोबर बाहेर पडतात.
- ७) कॅल्शियम विपुल प्रमाणांत असल्याने अस्थिभंग,हाड मोडणे, तसेच हाडे पोकळ होणे यामध्ये अल्सीपॅट टॅब्लेट्सचा वापर हा जोडफायदा म्हणून होतो.

अल्सीपॅट टॅब्लेट्स कशा घ्याव्यात ?

- १) सामान्य आम्लपित्तांत, अल्सीपॅट टॅब्लेट्स २ / २ गोळ्या दिवसांतून २ वेळा पाणी किंवा दूधाबरोबर घेणे.
- २) तीव्र किंवा जुनाट आम्लपित्तामध्ये (मोठयांना) :- अल्सीपॅट टॅब्लेट्स २ / २ गोळ्या दिवसांतून ३ वेळा १४ दिवस घेणे व नंतर रोज २ / २ गोळ्या दिवसांतून २ वेळा १४ दिवस घेणे. आठवडयांतून २ / ३ वेळा रात्री निजतांना अविपत्तिकर चूर्ण घेणे.
- ३) अल्सर किंवा पित्तखडयामध्ये (तज्ञ वैद्याचा सल्ला घेऊन) अल्सीपॅट टॅब्लेट्स २ / २ गोळ्या दिवसांतून ३ / ४ वेळा दूधाबरोबर घेणे. तसेच, अविपत्तिकर चूर्ण / भूनिंबादि काढा घेणे.
- ४) मानसिक ताणामुळे आम्लपित्त होणाऱ्यांसाठी अल्सीपॅट टॅब्लेट्स बरोबर नव्हॉपॅट सिरप घेणे.
- ५) आम्लपित्त व उष्णता दोन्ही जास्त प्रमाणांत असल्यास अल्सीपॅट टॅब्लेट्स बरोबर कॅम्पाईल टॅब्लेट्स घेणे.
- ६) बऱ्याचदा आम्लपित्ताबरोबर आमोश देखील असतो, अशावेळी अल्सीपॅट टॅब्लेट्स बरोबर अॅमीपॅट टॅब्लेट्स घेणे.

अधिक गतीने गुण येण्यासाठी, अल्सीपॅट टॅब्लेट्स ची योजना चालू असताना :-

अ) काय टाळावे ? (अपथ्य)

- १) तैलकट-तिखट-मसालेदार-गरम व उष्ण पदार्थ खाऊ नयेत. मांसाहार टाळावा.
- २) चहा,कॉफी कमी करावी.
- ३) दारू-सिगारेट-तंबाखू-विडी टाळावी. बंद केल्यास उत्तम.
- ४) जागरण व उन्हांत प्रवास टाळावा.
- ५) शिफ्टमध्ये (विशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या पार्लोत) काम करणे टाळावे. अन्यथा निदान वर सांगितलेल्या गोष्टी जास्तीत जास्त पाळाव्यात.

ब) काय खावे ? (पथ्य)

- १) दिवसांतून २ / ३ वेळा दूध प्यावे.
- २) आम्लपित्ताच्या रूणाने कडकडीत भूक लागेपर्यंत थांबू नये. दर ३-४ तासांनी थोडेथोडे खावे.
- ३) भरपेट किंवा गच्च पोट भरेपर्यंत खाऊ नये.
- ४) जेवणामध्ये पालेभाज्या-कोशिंबीर असा जास्त प्रमाणांत आहार घ्यावा.
- ५) तीव्र आम्लपित्तामध्ये झोपण्यापूर्वी १ कप गरम दूधाबरोबर २ चमचे साजूक तूप घ्यावे.

क) मानसिक ताणामुळे होणाऱ्या आम्लपित्तावर अनेक चांगली योगासने-प्राणायाम व व्यायाम आहेत, तज्ञांच्या साहाय्याने ती जरूर करावीत.

ड) आम्लपित्तामध्ये पंचकर्मांचा हमखास फायदा होतो, तज्ञांचा सल्ला घ्यावा.

